

Date: 14th August, 2021

To,
The Bombay Stock Exchange,
Corporate Services Department,
PhirozeJeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai- 400001

Sub: Newspaper publication of Standalone Un-audited Financial Results for the quarter ended on 30th June, 2021.

Ref.: Bloom Industries Limited (Scrip Code: 513422)

Dear Sir/Madam,

We are enclosing herewith the copies of the newspaper advertisement relating to the publication of the Standalone Un-audited Financial Results of the Company for the quarter ended on 30th June, 2021, as published in Active Times (English language) & Mumbai Lakshadeep Maharathi language) on 14th August 2021, in compliance with the provisions of Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

This is for your information and records.

With Regards,

Yours Faithfully,

For Bloom Industries Limit

Sharad Kumar Gupta Whole Time Director

DIN: 00844289

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN his is to inform the General Public that following Share Certificate of GUJARA THEMIS BIOSYN LTD., having its Registered Office at Phase 1, GIDC, Vapl, Gujara egistered in the name of the follow ing Shareholder/s have been lost by them

Folio No. | Cert. No. | Distinctive No. | No. of Shares Name of the Holders 8442 1881201 - 1881250 KIRTIKUMAR CHUNILAL SHAH K001770 10567 | 1987451 - 1987500

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registra and Transfer Agents Link Intime India Pvt. Ltd, 247 Park, C-101 L.B.S. Marg, Vikhrol (West), Mumbal 400083, within 15 days of publication of this notice after which n claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Shan

Name of Legal Claimant: KIRTIKUMAR CHUNILAL SHAH Add: Prem Nagar Building No. 12/A/501, Mandpeshwar Road Place : Borivali, Mumbai Date : 14/08/2021 Borivali (West), Mumbai- 400092 Mobile No. 8779799639

PUBLIC NOTICE

Notice is hereby given in large on behal of my client Mr. Vishwas Manik Rad Panchage, permanently residing at B/4 Akanksha Co. Operative Housing Ltd. Plot No. 101, Gorai-I, Borivali (West) Mumbai - 400091, having ownership righ the aforesaid o,d, Plot/Room. Th allotment letter bearing No.Dy co-III/WBP/006/3888 dated 31/05/1999 egarding aforesaid is lost/misplaced somewhere and not traceable. A complaint bearing No. 1199 dated 11/08/2021 is registered regarding the said misplaced document with MHE Police Station, Borivali, Mumbai-400091 f any person's claim any right for above said property should put up their claim right, title, interest, possession pledge lien gift, tenancy ownership or an encumbrances in any nature for the said property may please inform about thei laim within 14 days from the date of this notice being published to the Advocate a the address below or else the same wi be treated as waived renounced and / or elinquished in favour of my client.

Sd/-RAVI K. DUBEY, Advocate H/203, Poonam Shrusthi, Nr. Latif Park Masjid, Opp. S.K. Stone, Mira bhayender Road, Miraroad (E), Date: 14/08/2021 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Notice hereby given public at large, on behal of my client MR. FAIM MANORWALA residing at. Flat No, 202, C-Wing, 2nd Floor Maruti Dham, Manor Road, Palghar (West) 401404, is the owner of above said flat i.e Flat No. 202, C-Wing, 2nd Floor, Marut Dham. Manor Road, Palghar (W) 401404 Admeasuring 800 sq.ft Built up. The above said flat was allotted to my client's mother i.e MRS. SHAHISTA SHAHNAWAZ MANORWALA by NIRAV BUILDERS through allotment letter dated 09/06/2006 My client's mother i.e., MRS, SHAHISTA SHAHNAWAZ MANORWALA gifted the above said flat to my client by executing Giff deed dated 05/02/2020, with the consent of other legal heirs, since my client is the true and lawful owner of the above said flat. Now My client is going to sale the above said flat to MR. KADIR SHAKIL SHAKH, in that respect, if anybody having any, objection, claim, rights interest, any kind of encumbrances over the said flat shall mee or inform my client, or me within 15 days from

Advocate: Ajay S. Yadav C-98, Shanti Shopping Centre Mira Road (East) Thane-401107

Date: 14/08/2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Room No. 205, Second Floor, of Mena Cooperative Housing Society Ltd. Building No. 2, at Janata Nagar Road, Bhavander (W), Dist. Thane, was in the name of Shri Shvamlal Sitaram Kanoiia But Shri Shyamlal Sitaram Kanojia expired on 24/04/2021, and as some of the legal heir Shri Pushpraj S. Kanojia Shri Pradeep S. Kanojia & Shri Ajaykumai S. Kanojia, have applied to the society for transfer of the said Room and the said shares on their names. Similarly they have lost Original Agreement dated 27/03/1995, executed between Smt. Sandhya Anand Tripathi & Smt Narangiben Nenmalii Punmiya, in respec of the said Room, All person/s having any claims can object in writing together with documentary evidence at A/104, New Shree Siddhivinayak CHS Ltd., Station Road, Bhayander (W), Dist. Thane 401 101 within 14 days from the date of this notice failing which it shall be assumed that no any person/s has any claims and the society will accept the application of which please take a note.

SUNIL B. GARODIA (Advocate, High Court, Mumbal) Place : Bhayander Date: 14.08.2021

NOTICE

Machhimar Co-operative Housing Society Ltd. having address B/h. Swami Vivekanand Garden, Causeway Rd, Mahim (West), Mumbai-400016 and holding Flat No. **D/303**

in the building of the society, died on 20/08/2018 without making any nomination.

The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the

transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from

the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support

of his/ her/ their claims/ objections for

transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of

the society. If no claims/ objections are

the society shall be free to deal with the

shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under

objections, if any, received by the society for

transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner

the society shall be deal with in the intaining provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society with the Sacretary of the society between 8 P.M. to 9 P.M. from the date of

publication of the notice till the date of expiry

The Mahim Causeway Machhimar Co-op. Housing Society Ltd.

of its period.

Hon. Secretary

Date: 12/8/2021

For and on behalf of

Place: Mahim, Mumbai

eived within the period prescribed above,

Shri, Ramesh Janardan Pagdhare Member of the Mahim Causeway

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that my client is joint owner of flat being Flat No. A/101, First Floor, Krishna Flat No. A/101, First Floor, Krishna Kanaiya Co.op. Soc. Ltd, at Survey No. 265, Village: Achole, Evershine City, Vasai (E), Dist. Palghar, the aforesaid flat is purchased on 5th day of March 2008 and the agreement for sale was executed by and between MR. G.V. RATNAM and MRS. JAYA LAXMI JOHN MABEN 2. VINDO WILSON MABEN and now MRS. JAY LAXMI JOHN MABEN is expired on AVI06/2012 by Ivilying no any legal beit accent JAY LAXMI JOHN MABEN IS expired or 04/06/2021 by living no any legal heir accept my client MR. VINOD WILSON @ JOHN MABEN is only legal heir. Hence we hereby invites claims or objection from the heir/heirs or other claimants /objectors top transfer of the offence of the second he aforesaid flat mentioned in schedule, of ny part thereof may inform within 15 day any part thereof may inform within 15 day, about their claim with evidence documen proof on the aforesaid flat, failing which n claim will be entertain and the said flat sha be deemed as free of all encumbrances an laims and free from all litigation and is of locatiflat. These file of formal time of tempers lear title. Thereafter all formalities of transf / sale / mortgage will be completed.
D. S. Pandey
Date – 14/08/2021 (Advocate High Cou 66,67 Golden Trade Centre, Opp. Fly Over Bridge, Tuli

PUBLIC NOTICE

Road, Nallsasopara (E), Tal- Vasai Dist- Palghar

NOTICE IS HEREBY given to the public at large that my clients MRS. AMY SALVADOR D'ŠOUZA'& MR. SALVADOR JACK D'SOUZA, are the joint owner of Flat No.B-43 BLDG. NO 2, MADHAV APARTMENT CHS LTD., CHHEDA COMPLEX, MALVANI COLONY, MALAD (W), MUMBAI-400095 That the Share Certificate No 39 bearing distinctive Nos. 191 to 195 issued by the society, standing in the name of my client hich has been lost & misplaced and omplaint has been lodged with the Malva olice Station, bearing Lost Report No 1912/2021, dated 03/07/2021. That an erson finding the said Share Certificate of th above said flat should hand over to my client If anybody having any rights, interest over th said flat on the basis of the Share Certificat should stake claim within 15 days from the publication of this notice and after stipulate time my clients shall disown the said Origin

Sd- A. K. Sheikh (Advocate High Court) 102, A-Wing, Dev Ashirwad, Laxmi Park, Naya Nagar, Mira Road (E) Thane-401107 Date: 14/08/2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that the chain agreements/original agreements of the property more particularly described in the schedule hereunder are lost / misplaced by Shree Mahalaxmi Nagari Sahakari Patpedhi Maryadeet, Ambarnath and my client Mr. Ashok Ganesh Kale is owner of the said property.

Any person's having any claim in respect of the said property are requested to inform the same in writing to the undersigned having his office at 601. Zarina Society. Opp. Awai Redio. Charai.

having his office at 601, Zarina Society, Opp. Awaj Redio, Charai, Thane (w)-400 601. Within 7 days from the date of notice, hereof failing which, the claim or claims if any of such person or persons.

falling which, the claim or claims if any of such person or persons will be considered to have been waived and/or abandoned and No claim Certificate shall be issued to my client.

SCHEDULE ABOVE REFERRED TO

Flat No. 16/B, First Floor, Bush Vill Co-Operative Housing Society Ltd., Road No. 22. Wagle Estate, Thane (w)-400 604 area admeasuring about 400 sq. ft. Built up, within the limits of Thane Municipal Corporation, Thane, Registration Sub-District Thane, District Thane.

Office Add:- 601, Zarina Society, Opp. Awaj Redio, Charai, Thane (w)-400 601 Sd/-Sudhir B. Jagdale Advocate

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that as per information given by **Shri. Milind Madhukar Kambli** who is the member of the society in respect of Flat No.35,4" Floor, New Ajantha Sadan Co-operative Housing Society Ltd., Mahatma Phule Road, Dombivli (West), Dist-Thane.

Originally Madhukar Tukaram Kambali was the owner of Flat No. 35 of the ociety. Madhukar Tukaram Kambali expired on 01/10/2015. Smt. Kalpana Madhukar Kambli (wife), Smt. Seema Subhash Sawant (daughter), Shri. Milino Madhukar Kambli & Shri. Rajesh Madhukar Kambli (sons) are the Class I legal neirs of deceased Madhukar Tukaram Kambali as per Hindu Succession Act. After completion of due procedure of law, the society has transferred shares in respect of the said flat bearing share certificate no. 33 and shares no 171 to 175 in the name of the deceased's son Shri. Milind Madhukar Kambli on 10/03/2019. He with the consent of other legal heirs intends to sell the said flat to the prospective Purchaseris.

If any person persons have any type of right such as Lien, mortgage, maintenance gift, sale / purchase or being legal heirs of deceased Madhukar Tukaram Kambali any type of charge over the said flat, he/she/they shall inform the same in writing within 14 days of publication of this notice at below mentioned address. The objection received thereafter shall not be entertained...

Date: 13/08/2021 A/5, Sanyogita Society, Pt. Deendayal Road, Anand Nagar, Dombivli (West), Dist-Thane

(Beena M. Sansare) Advocate

PUBLIC NOTICE

(1) Vaibhav Mahendrakumar Desai and (2) Payal Vaibhav Desai, having their address at Flat No. 603, 'A' wing, Aadinath Palace, Gandhare, Kalyan-West 421301, Taluka Kalyan, District Thane.

NOTICE is hereby given to general public, that above named are having negotiations to sell the below mentioned property to my clients (1) Manjulaben Mahesh Patel and (2) Mahesh A. Patel. (1) Vaibhav Mahendrakumar Desai and (2) Payal Vaibhav Desai have

represented that they have mortgaged the aforementioned Flat with ICICI Bank. Save and except the aforementioned ICICI Bank charge, any person or

persons claiming any interest in or upon the said property, or any part hereof by way of sale, exchange, lease, mortgage, gift, trust, inheritance bequest, possession, lien, easement, development, power of attorney or otherwise, are hereby requested to send full particulars thereof in writing ogether with proof to the undersigned at following address within 15 days from the date hereof, as otherwise the said sale/ transfer/ conveyance will be completed without any reference or regard to any such purported claim or interest, which shall be deemed to have been waived to all intent and purpose and my clients shall not be held accountable and / or liable towards such transfer of property as the same shall be deemed to have been made n good faith at the end of my clients.

The description of the property The Flat No. 603 on the 6th Floor in 'A' Wing, admeasuring 109.43 sq.mtr. carpet area in the building known as 'Aadinath Palace', Gandhare, Kalyan - West 421301, Taluka Kalyan, Dist. Thane, standing on all that piece and parcel of land bearing Survey No. 23 Hissa No. 4 (Part) lying, being and situate at Village Gandhare, Taluka Kalyan, District Thane, within the limits of Kalyan Dombivali Municipal Corporation.

On behalf of my clients (1) Manjulaben Mahesh Patel and (2) Mahesh A. Patel.

Add: Office No. 2 Jari Mari Building, Near Jari Saurabh Thakkar

Mari Temple, Behind Roop Sangam, Old Station Road, Kalyan (West) 421301

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that, our client Mr. Anand J. Doshi, residing at: 312/704, Swapnalok CHS, Pantnagar, Ghatkopar (E), Mumbai - 77 has an Office at Shop No. F/225, First Floor, Dream Mall Building, Bhandup (W). There was a Fire at the said office and in this incident, along with other things, 1)Original Registered Agreement to Sale dated 19/12/2019 vide Sr. No. BVD-2/9762/2019 in respect of All that Piece and Parcels of Industrial lands, together with the associated rights, admeasuring about 289.60 Sq. Mtrs out of land bearing Survey No. 4, Hissa No. 1/B/1 and admeasuring about 82,00 Sq. Mtrs out of land bearing Survey No. 4, Hissa No. 2/B; totally admeasuring about 371.60 Sq. Mtrs.; situate, being and lying Revenue Village Sape, Taluka Bhiwandi, Dist. Thane and also 2)Original Registered Agreement to Sale dated 23/01/2019 vide Sr. No. BVD-2/681/2019 in respect of All that Piece and Parcels of Non-Agricultural lands, admeasuring about 252.65 Sq. Mtrs out of land bearing Survey No. 33, Hissa No. 1/A/2 and admeasuring about 15.00 Sq. Mtrs out of land bearing Survey No.33, Hissa No.1/B; totally admeasuring about 267.65 Sq. Mtrs.; situate, being and lying Revenue Village Vahuli, Taluka Bhiwandi, Dist. Thane. My Client has lodged a 'Missing Complaint' about the same on 01/04/2021 at Bhandup Police Station, Mumbai. Now that the said documents are destroyed in the fire, our clients have initiated the legal procedure to obtain the certified copies of the said documents and these obtained certified copies of the above mentioned documents shall be used instead of the original documents for all the legal & practical purposes henceforth. Any person/s having any kind of objection regarding the same or any person/s having any claims regarding the said properties by way of right, title, interest or whatsoever are hereby requested to make the same known in writing with supportive proofs to the undersigned at our office address within 14 days from the date hereof

Public Notice

Adv. Vinod Balaram Bhoir Address: 47, Gala No. 1 & 2, Ground Floor, Siddhivinayak Apartments, Near

Aniket Zerox, Opp/ Municipal Corporation, Kap Ali, Bhiwandi, Dist. Thane - 421302

encumbrances and nobody has any objections regarding the usage of the said certified copies of the said documents. Any claims after said period shall be considered as waived and/or null and void.

otherwise the said properties shall be deemed to be free from any

Notice is hereby given to the public at large

that, my client, Mr. Mayur Rajkumar Vichare and Mrs. Avnee Mayur Vichare are intending purchase the below mentioned schedule f property from Owners viz. Mr. Prasad

If any person is having any objection, claim nterest, dispute for the above intended sale ransaction, he/she/they may contact my client having address at Third floor, Roon No.18, Asiad Apartment, Daii Ramchandr Road, Charai, Thane West 400601, Mob 9892948783 with the documentary prosubstantiating his/her/their objections claims/ details of dispute/s within Fifteen (15 days from the date of this publication, failing which, my client will proceed to complete the sale transaction with the above owners as i there are no third party claims*i* objections/disputes in respect of the Schedule Property and thereafter, no laims/objections/disputes will entertained

no. B-A/413, Third Floor, and admeasuring about square feet 470.80 (43.72 sq.mtrs carpet area of building known as Sham 'E Building Co-operative Housing Society Ltd. Behind Vrundavan Society No.78, Maiiwade Thane West 400601

Date: 14/08/2021

(Rs. in Lakhs)

Place: Thane (Anup S. Kulkarni) Advocate

Read Daily **Active Times**

OMNITEX INDUSTRIES (INDIA) LIMITED

(CIN No: L17100MH1987PLC042391)

Registered Office: Sabnam House, Ground Floor, Plot No. A 15/16, Central Cross Road B, MIDC, Andheri East, Mumbal - 400 093
Tel: 022-40635100 Fax: 022-40635199 e-mail: redressel@omnitex.com website: www.omnitex.com Statement of Unaudited Financial Results for the quarter ended 30th June 2021

Sr.	Particulars		All Figures exc Quarter Ended		Year Ende
No.	Particulars	June 30, 2021	March 31, 2021	June 30, 2020	
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Income				
	(a) Revenue from Operations	-	89.07	-	213.6
	(b) Other Income	0.80	1.04	1.14	5.2
	Total Income	0.80	90.11	1.14	218.9
2	Expenses				
	(a) Cost of Material Consumed	_	-		
	(b) Purchase of Stock in Trade	-	87.72	-	210.
	(c) Change in Inventories of Finished Goods,				
	Work-in-progress and Stock-In-Trade	-		-	
	(d) Employee Benefits Expense	0.91	1.21	1.28	5.3
ļ	(e) Finance Costs	0.06	0.21	0.26	0.
	(f) Depreciation and Amortization Expenses	1.68	1.67	1.68	6.
	(q) Other Expenses	6.60	2.75	2.57	12.
	Total Expenses	9.25	93.56	5.79	235.
3	Profit / (Loss) before exceptional items and tax (1-2)	(8.45)	(3.45)	(4.65)	(16.6
4	Exceptional Items	-		,	
5	Profit / (Loss) before tax (3+4)	(8.45)	(3.45)	(4.65)	(16.6
6	Tax Expense	(,	(,	(,	
ē.	(a) Current Tax	_		-	
ļ	(b) Deferred Tax				
- 1	(c) MAT Credit Entitlement				
	(d) Prior Period Adjustment for Taxes		(0.11)		(0.1
7	Net Profit / (Loss) for the period (5-6)	(8.45)	(3.56)	(4.65)	(16.7
8	Other Comprehensive Income (Net of Tax)	(6.10)	(0.00)	(,	(
•	(a) Items that will not be reclassified subsequently to profit or loss	_		l .	
	(b) Items that will be reclassified subsequently to profit or loss	-	-	-	
9	Total Comprehensive income for the period (7+8)	(8.45)	(3.56)	(4.65)	(16.7
10	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	423.10	423.10	423.10	423.
11	Other Equity (Excluding Revaluation Reserve)	120110			160.0
12	Earnings Per Share (of Rs. 10/- each)				
-	(Not Annualized except for the year ended March)				
ļ	(a) Basic	(0.20)	(0.09)	(0.11)	(0.4
	(b) Diluted	(0.20)	(0.09)	(0.11)	(0.4

The above financial results have been extracted from the Accounts for the quarter ended 30th June 2021 and reviewed by the Audit Committee and then approved by the Board of Directors in its meeting held on 13th August, 2021.

The Company has only one business segment, i.e. 'Trading (Fabrics / Yam)'.

The Company has not recognised Deferred Tax Assets in respect of brought forward business loss and unabsorbed depreciation as per IND AS 12 i.e. "Income Taxes" on consideration of prudence and the same will be considered in the results of the last quarter.

Figures of previous periods have been regrouped wherever necessary.

By Order of the Board for Omnitex industries (India) Ltd

J. Ramakrishnan

Director (DIN-02598332)

Place: Mumbal Date : August 13, 2021

BLOOM INDUSTRIES LIMITED

CIN: L27200MH1989PLC054774 Regd. Office: Plot No.P-25, Civil Township, Rourkela-769 004

Tel: 9937040828/9320134127, E-mail: bloom1989@ymail.com, Web: www.bloom-industries.com **UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2021**

l	Standalone		(Rs. In Lakh	s except for p	er share data)
		Q	uarter ende	ed	Year ended
Sr. No.	PARTICULARS	30.06.2021 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	30.06.2020 (Unaudited)	31.03.2021 (Audited)
1 2	Total Income from operations Net Profit / (Loss) for the period (before tax,	71.05	5.69	5.54	490.92
3	exceptional and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax	2.11	(11.31)	(3.29)	(21.17)
4	(after exceptional and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax	2.11	(11.31)	(3.29)	(21.17)
•	(after exceptional and/or extraordinary items)	2.11	(11.31)	(3.29)	(21.17)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive				
	Income (after tax))	2.11	(11.31)	(3.29)	(21.17)
6	Equity Share Capital	470.60	470.60	470.60	470.60
7	Reserves excluding revaluation reserves as per balance sheet of				
	previous accounting year	-	-		40.59
8	Earnings Per Share				
	(after extraordinary items)				
	(Face value of Rs. 10/- each)				
	Basic (Rs.)	0.04	(0.24)	(0.07)	(0.45)
	Diluted (Rs.)	0.04	(0.24)	(0.07)	(0.45)

NOTE: The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter ended 30th June, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter ended 30th June, 2021 are available at the Company's website www.bloom-industries.com and Bombay stock exchanges website www.bseindia.com.

For BLOOM INDUSTIRES LIMITED

Sd/-Vikash Gupta **Sharad Kumar Gupta** Place : Rourkela Director Wholetime Director Date: 13th August, 2021 DIN: 01326705 DIN: 00844289

SUUMAYA INDUSTRIES LIMITED

(Formerly known as Suumaya Lifestyle Limited) CIN: L18100MH2011PLC220879

Regd. Off: Gala No. 5F/D, Malad Industrial Units, Coop Soc Ltd Kanchpada, Ramchandra Lane Extension, Malad (W) Mumbai 400064. SUUMAYA Tel. No.: 022-49712096 | Website: www.suumayalifestyle.com STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE 2021

									(₹ in crores				
									Standalone			ildated	Year Ended
SL	Destinutes	Quarter Ended			Year Ended		Quarter Ended						
No.	Particulars	30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021	30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021				
11100000		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)				
T.	Total Revenue	2,867.50	1,197.86	106.70	2,449.90	6,852.38	3,011.42	106.70	4,263.42				
II.	Profit before exceptional and	•	. •	0.0000000000000000000000000000000000000	10. A 000-00-00-00-00-00-00-00-00-00-00-00-00			50	• 0.200000000000000000000000000000000000				
	extraordinary items and tax	166.88	209.26	(3.69)	416.32	340.81	257.81	(3.69)	464.62				
III.	Profit before Tax	166.88	209.26	(3.69)	416.32	340.81	257.81	(3.69)	464.62				
IV.	Profit after Tax	140.23	214.48	(3.69)	357.78	305.51	263.04	(3.69)	406.09				
V.	Earnings Per Share (EPS) (not annualised)		0. 10.000		45.000.0000.00000	0.41,000,000	43-80000000000		520000000000000000000000000000000000000				
	Basic	49.96	89.01	(1.54)	148.47	108.85	109.36	(1.53)	168.52				
Ιl	diluted	44.13	84.62	(1.54)	141.15	96.16	103.96	(1.53)	160.21				

The above standalone & consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 13th August, 2021. The statutory auditors have carried out a limited review of the aforesaid financials.

The standalone & consolidated Financial Results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 ("the Act") read with relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India and in terms of Regulation 33 of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 There were no investor complaints pending at the beginning of the quarter or lying unresolved at the end of the quarter. During the quarter, the Company has not received any investor complaints.

In March 2020, the World Health Organisation declared COVID-19 to be a pandemic. The Company has adopted measures to curb the spread of infection in order to protect the health of employees and ensure business continuity with minimal disruption. In view of the pandemic, the Company has considered internal and external information and has performed an analysis based on current estimates while assessing the recoverability of assets including trade receivables, inventories and other non current/current assets (net of provisions established) for any possible impact on the standalone & consolidated financial results. The Company has also assessed the impact of this whole situation on its capital and financial resources, profitability, liquidity position, internal financial controls etc. and is of the view that based on its present assessment, the carrying amount of assets will be recovered and no material adjustments is required in the preparation of these standalone & consolidated financial results. In this regard, the Company will continue to closely monitor any material changes to future economic conditions. The Board of Directors at their meeting held on 13 August 2021 recommended an interim dividend of Re. 1 per share of face value of Rs 10 each, for the period ended

The figures for the corresponding previous period have been regrouped/reclassified wherever necessary, to make them comparable The ratios are as follows:

	Standalone	Consolidated
Particulars Particulars	Quarter Ended 30.06.2021	Quarter Ended 30.06.2021
	(Unaudited)	(Unaudited)
Debt Service Coverage Ratio	24.91	52.57
Interest Service Coverage Ratio	101.88	207.11
Debt Equity Ratio	0.78	1.02

For and on behalf of the Board Suumaya Industries Limited (Formerly known as Suumaya Lifestyle Limited)

Mr. Ushik Gala - Chairman and Managing Director

QUARTER ENDED 30 JUNE 2021

CIN: L28100MH1964PLC013064

Regd. Office: 2006, Fossberry Road, Near ICI Ltd., Reay Road (E), Mumbai - 400 033.

7278021955/7506029866 E-mail: solidcontainersitd@gmail.com, www.solidcontainers. Tel: 7678021955/7506029866 E-mall: solidcontainersItd@gmail.com, www.solidcontainers.net

ended ended **PARTICULARS** 30 June, 31 March 30 June, 2021 2021 2020 **Unaudited** Unaudited Audited Total income from operations (net) Net Profit / (Loss) for the period before Tax (before Exceptional and/or Extraordinary items) (59.49)(225.93)(108.44)Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptiona and/or Extraordinary items) (59.49)(225.93)(108.44)Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) (59.49)(225.93)(108.44) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive ncome (after tax)] (59.49)(225.93)(108.44)Equity share capital (Face Value Rs.10/- each) 438.08 438.08 438.08 Reserves excluding Revaluation Reserves (7,622.87)as per balance Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -(1.36)(8.58)(3.33)(a) Basic (b) Diluted (8.58) (4.78)(3.33)

The said audited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of

Directors of the Company in its meeting held on 13th August, 2021.

audited financial results are prepared in accordance with the said Standards. The above is an extract of the detailed format of Year audited Financial Results filed with the Stock Exchange

under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited year Financial Results are available on the Stock Exchange website

Sd/

Directo

The Company adopted Indian Accounting Standard(Ind AS) from 1st April 2017 and accordingly above

www.bseindia.com and on Company's website www.solidcontainers.net For Solid Containers Limite

Place : Mumbai Date : 13th August, 2021 Reshma Rac

Date : 13th August, 2021



ट्रीटर इंडियाने त्यांची ब्लॉक पॉलिसी नेमकी काय आहे हे जाहीर करावे - नवाब मलिक

(हिंदुरशान समाचार) : ट्रीटर इंडियाने त्यांची ब्लॉक पॉलिसी नेमकी काय आहे हे जाहीर करावे अशी म ागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. टीटरने काँग्रेसचे नेते राहुल गांधी व काँग्रेसच्या अन्य नेत्यांची ट्रीटर हॅंडल ब्लॉक केली असून नवाब मलिक यांनी ट्रीटरच्या भूमिकेवर शंका निर्माण केली आहे.

मागील काही दिवसापूर्वी केंद्रसरकारमध्ये उफाळून आला होता. त्यानंतरच विरोधी पक्षांच्या

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्री. विश्वास**

माणीकराव पंचागे, स्थायी पत्ताः बी।

४, आकांक्षा को-ऑप. हौसिंग सोसायटी

लि., प्लॉट क्र.१०१, गोराई(१) बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००९१ यांचे परोक्त प्लॉट /खोलीमध्ये मालकीत्व

आहेत.

क्र.डीवाय.सीओ-३/डब्ल्युबीपी/००६/ ३८८८ दि.३१.०५.१९९९ हे हरवले गहाळ झाले असून सापडलेले नाही. याबाबत एमएचबी पोलीस ठाणे, बोरिवली, मुंबई-४०००९१ येथे सदर टस्तावेजाचे टिनांक ११.०८.२०२१ अंतर्गत तक्रार क्र.१११९

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त मालमत्तेकरिता दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा. अधिकार, हक्क, हित, ताबा, कर्ज,

मालकीहक, बक्षीस, वहिवाट, वारसाहक

किंवा अन्य इतर एकारे कोणन्याही

स्वरुपाचा सदर मालमत्तेवर बोजा

असल्यास त्यांनी त्यांचे दावाबाबत सदर

सूचना तारखेपासून १४ दिवसांत खालील

दिलेल्या पत्यावर विकलाकडे कळवावे,

अन्यथा हे त्याग केले आहेत तसेच माबे

अशिलाच्या नावे दिले आहेत असे समजले

रवी के. दुबे, वकील एच२०३, पुनम सृष्टी, लतिफ पार्क

मस्जिदजवळ, एस.के. स्टोन समोर,

मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पुर्व).

ठिकाण: मुंबई दिनांक:१४.०८.२०२१

कळविण्यात येते की. माझे अशिल श्री. महेश चंद्र बिस्ट आणि शोभा एम. बिस्ट हे सदनिका क्र.२०३, दसरा मजला. बी विंग. वसंत नगरी झेलम को-ऑ.हौ.सो.लि., वसंत नगरी, सेक्टर . गाव मौजे माणिकपुर आणि आचोळे. वसई पुर्व, जिल्हा पालघरचे मालक असुन आणि . तोसायटीचे शेअर सर्टीफिकेट नं.२६ ज्याचे भाग नं.१११ ते ११५ ह्या दोन्ही धरून धारण केले आहे. सदर मुळ शेअर्स सर्टीफीकेट रजी.नं.२६ माझ्या अशिलाच्या हातून गहाळ झाले आहे. तरी सदर शेअर्स सर्टीफीकेट कोणाला सापडल्यास किंवा त्या संबधी कोणाचाही कोणत्याही प्रकारचा विक्री, कुळरग, कब्जा, गहाण, दान, बक्षीस, करार, मृत्यपत्र, कोर्ट दरबार वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक, हितसंबध, हिस्सा, अधिकार असल्यास त्यांनी

त्याबाबत मला लेखी पुराव्यासह ही नोटीस

प्रसिद्ध झाल्यापासुन १४ दिवसांच्या आत मला १०९, पहीला मजला, शुभ लक्ष्मी शॉपिंग सेंटर,

वसंत नगरी, वसई पूर्व, जि. पालघर हया

पत्त्यावर लेखी पराव्यासह कळवावे अन्यथा तसा

कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक, हितसंबध,

हिस्सा. अधिकार नाही व असल्यास तो सोडन

दिला आहे असे समजण्यात येऊन माझ्य

अशिलाच्या नावे नवीन शेअर्स सर्टीफीकेट काढले

ॲड. कैलास ह. पाटील

वकील उच्च न्यायालय

जाईल याची नोंद घ्यावी.

देनांक: १४.०८.२०२१

बार पपत्र

अधिकार

नोंद केली आहे.

जाईल.

दि. १३ नेत्यांची ट्रीटर हॅंडल ब्लॉक होत आहेत आणि हे दबावाखाली होत आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at larg that my client is joint owner of flat bein Flat No. A/101, First Floor, Krishn Kanaiya Co.op. Soc. Ltd, at Survey No 265, Village: Achole, Evershine City, Vass

(E), Dist. Palghar, the aforesaid fla

s purchased on 5th day of March 2006 nd the agreement for sale was executed

my client MR. VINOD WILSON @ JOHN MABEN is only legal heir. Hence we hereby invites claims or objection from the heir/heirs or other claimants /objectors top transfer of the aforesaid flat mentioned in schedule, or any part thereof may inform within 15 day about their claim with evidence documer /proof on the aforesaid flat, failing which I relaim will be entertain and the said flat sha

laim will be entertain and the said flat sha

e deemed as free of all encumbrances ar

laims and free from all litigation and is lear title. Thereafter all formalities of transfe

(sale / mortgage will be completed.
D. S. Pandey
Date – 14/08/2021 (Advocate High Cour

66,67 Golden Trade Centre, Opp. Fly Over Bridge, Tuli Road, Nallsasopara (E), Tal-Vasai Dist-Palghar

l/06/2021 by living no any legal heir accep y client MR. VINOD WILSON @ JOHN

een MR. G.V. RATNAM an

कोणत्या गोष्टींसाठी आणि कोणत्या कारणांसाठी हँडल आणि पोरन्ट ब्लॉक करणार आहे आणि किती दिवसांसाठी व त्यांच्या कक्षेत जी – जी ट्वीटर हँडल येतील त्या सर्वांवर कारवाई करणार का? याबाबतची पॉलिसी टीटर इंडियाने स्पष्ट करावी अन्यथा केंद्रसरकारच्या दबावाखाली ट्रीटर काम करतंय ही जनतेची शंका अजून वाढेल असेही नवाब मलिक म्हणाले.

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT Shri. MEHUL ARVIND VERMA & Shri. ARVIND B VERMA had jointly purchased Flat No.1002 in the proposed building knowr as "Florence" being constructed by M/s. SATGURU LIFESPACES, more specifically described in the Schedule hereunder written. However, the said Shri. ARVIND B. VERMA died on 29/07/2019 leaving behind him, his sor Shri. MEHUL, amongst other legal heirs as per the Hindu Succession Act 1956 by which he was governed at the time of his death. Therefore, the other legal heirs of Shri. ARVIND (now deceased) are ready to execute relevan documents in order to transfer the said Flat No. 1002 in the sole name of Shri. MEHUL, as they have no claim of whatsoever nature in the said Flat No.1002.

That, the said Flat No. 1002 is mortgaged with ICICI Bank in order to make payment to M/s. SATGURU LIFESPACES, the developer/promoter.

Any person having any claim or right in respect of the said Flat No.1002 by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift possession, possession of original title deeds or encumbrance howsoeve or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of his such claim, if any, with all supporting documents failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding.

THE SCHEDULE OF THE PROPERTY:

Flat No.1002, admeasuring 628 sq. ft. carpet area, equivalent to 58.34 sq.mtrs. or thereabouts (inclusive of balcony and cupboard area) on the 10th floor in the proposed building known as "Florence" being constructed by Ms. SATGURU LIFESPACES on the portion of the land bearing Survey No.122, Hissa No.2 and Survey No.45, Hissa No.3, Village Kasarvadavli Taluka Thane, situate within the limits of Municipal Corporation of Thane

> Shri. ANIL S. DIWATE (Advocate High Court, Bombay) A/11, 1st Floor, Shobha Niwas, Tejpal Road Near Railway Crossing, Vile Parle (E), Mumbai–400057.
>
> Mobile: 98709 20787, Email: adv.anildiwate@gmail.com

टिळक व्हेंचर्स लिमिटेड

सीआयएन : L65910MH1980PLC023000 पत्ता - ई/१०९, क्रीस्टल प्लाझा, न्यू लिंक रोड, इन्फिनिटी मॉलच्या समोर, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०० ०५३. भारत

ई-मेल आयडी : tilakfin@gmail.com, वेबसाइट : www.tilakfinance.com दि. ३०.०६.२०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

अ. क्र.	तपशील	३०.०६.२०२१ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३०.०६.२०२० रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२१ रोजी संपलेले वर्ष (लेखापरीक्षित)
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	२९.१२४	२६.५९७	४८२.१५१
२	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (असामान्य बाबीपश्चात)	३५.५२७	२५.१३३	१२४.२९९
ş	करपश्चात निव्वळ नफा /तोटा (असामान्य बाबीपश्चात)	३५.५२७	२५.१३३	१२४.२९९
γ	निव्वळ नफा /(तोटा) कर व /वा असामान्य बाबीपूर्व	३५.५२७	२५.१३३	१३६.४९४
ų.	एकूण सर्वसमवोशक उत्पन्न	₹२.०००	२५.०५७	१७०.७४०
ξ	भरणा केलेले समभाग भांडवल	१,२८४.८००	१,२८४.८००	१,२८४.८००
b	उत्पन्न प्रतिशेअर मूलभूत सौम्बीकृत	350.0 350.0	0.070	0. १ ०६ 0. १ ०६

१. वरील तपशील हा सेबी (सूचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या तिमाही अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे संपूर्ण वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाइट **(.लीशळपवळर.लेा)** व केंपनीची वेबसाइट www tilakfinance.com वरही उपलब्ध आहे.

ठिकाण : मुंबई

ब्लूम इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन: एल२७२००एमएच१९८९पीएलसी०५४७७४ नोंदणी कार्यालयः प्लॉट क्रमांक पी -२५, सिव्हिल टाउनशिप, राउरकेला -७६९ ००४ दूर.: ९९३७०४०८२८/९३२०१३४१२७, ई-मेल: bloom1989@ymail.com; वेबसाईट: www.bloom-industries.cor ३० जुन, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

	स्वतंत्र		(रु. प्रा	ते शेअर डेटा वगव	ता लाखांमध्ये)
		सं	30	संपलेली वर्ष	
अ. क्र.	तपशिल	३०.०६.२०२१ (अलेखापरिक्षीत)	३१.०३.२०२१ (लेखापरिक्षीत)	३०.०६.२०२० (अलेखापरिक्षीत)	३१.०३.२०२१ (लेखापरिक्षीत)
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	७१.०५	५.६९	4.48	४९०.९२
2	कर पूर्वीच्या कालावधीसाठी निञ्बळ नफा/(तोय)				
	(अपवादात्मक आणि/किंवा असामान्य बाबीनंतर)	२.११	(११.३१)	(३.२९)	(२१.१७)
3	कर पूर्वीच्या कालावधीसाठी(निव्वळ आणि/किंवा				
	अपवादात्पमक बाबीनंतर) निव्वळ नफा/(तोटा)	२.११	(११.३१)	(३.२९)	(२१.१७)
8	कर नंतरच्या कालावधीसाठी(निव्वळ आणि/किंवा				
	अपवादात्पमक बाबीनंतर) निञ्जूळ नफा/(तीय)	२.११	(११.३१)	(३.२९)	(२१.१७)
4	कालावधीसाठी (करानंतर) आणि इतर				
	सर्वसमावेशक उत्पन्न (करानंतर) साठी कालावधी				
	सर्वंकष नफा/(तोटा) साठी एकूण व्यापक उत्पन्न	२.११	(११.३१)	(३.२९)	(२१.१७)
Ę	समभाग भांडवल	४७०.६०	४७०.६०	४७०.६०	४७०.६०
હ	मागील लेखा वर्षाच्या ताळेबंदानुसार पुनर्मूल्यांकन साठा				
	वगळता राखीव	-	-	-	४०.५९
6	उत्पन्न प्रतिभाग (असामान्य बाबीनंतर)				
	(दर्शनीमूल्य रु .१०/- प्रत्येकी)				
	मूळ	80.0	(0.78)	(0.06)	(०.४५)
	मूळ सैमिकृत	0.08	(०.२४)	(0.06)	(०.४५)
A.	प्रशासिक २० जन २०२१ मेरी संप्रवेदमा विपारीकीमा विसी	e ulumnian ar	क्षीन्त्रमा उन्हा	र स्वापने रोजीना	र कियार जंधने

टिप : उपरोक्त ३० जुन. २०२१ रोजी सपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय परिणामांचा तपशीलवार स्वरूप म्हणजे सेबीच्या (नियम बधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५च्यानियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजसह करण्यात आले. वित्तीय परिणामांचे संपूर्ण स्वरूप ३० जून, २०२१ रोजी संपलेला तिमाही आणि कालावधीच्या माहिती करिता कंपनीच्या वेबसाईट www.bloomindustries.com आणि मुंबई स्टॉक एक्स्चेंज वेबसाईट www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

		ब्लूम इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता
	सही/-	सही/-
	विकास गुप्ता	शरद कुार गुप्ता
ठिकाण: राउरकेला	संचालक	समग्र संचालक
दिनांक : १३ ऑगस्ट, २०२१	डीआयएन.: ०१३२६७०५	डीआयएन.: ००८४४२८९

Sr

Dated : August 13, 2021 Place : Mumbai

PUBLIC NOTICE

Notice hereby given public at large, on behalf of my client MR. FAIM MANORWALA, residing at. Flat No. 202, C-Wing, 2nd Floor Maruti Dham, Manor Road, Palghar (West 401404, is the owner of above said flat i.e Flat No. 202, C-Wing, 2nd Floor, Marut Dham. Manor Road, Palghar (W) 401404 Admeasuring 800 sq.ft Built up. The above said flat was allotted to my client's mother i.e MRS. SHAHISTA SHAHNAWAZ MANORWALA by NIRAV BUILDERS through allotment letter dated 09/06/2006 My client's mother i.e., MRS. SHAHISTA SHAHNAWAZ MANORWALA gifted the above said flat to my client by executing Gift deed dated 05/02/2020, with the consent of other legal heirs, since my client is the true and lawful owner of the above said flat. Now My client is going to sale the above said flat to MR. KADIR SHAKIL SHAIKH, in that respect, if anybody having any, objection claim, rights interest, any kind o encumbrances over the said flat shall mee or inform my client, or me within 15 days fron he publication of this notice.

dvocate: Ajay S. Yadav C-98, Shanti Shopping Centre Mira Road (East) Thane-401107

बजाज हेल्थकेअर लिमिटेड

BAJAJ नोंदणीकृत कार्यालय: ६०२-६०६, भूमी वेलोसिटी इन्फोटेक पार्क प्लॉट क्र.बी-३९, बी-३९ए, बी-३९ए/१, रोड क्र.२३, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे (पश्चिम)-४००६०४. **दर.क्र.:**०२२-६६१७७४००**, फॅक्स:**०२२-६६१७७४५८ सीआवएन: एल९९९९एमएच१९९३पीएलसी०७२८९२

ई-मेल: Investors@bajajhealth.com, वेबसाईट: www.bajajhealth.com

नदस्यांना येथे सुचित करण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या लम १०८ व ११० सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, १०१४ चे नियम २० व २२ आणि सहकार मंत्रालयाने वितरीत सर्वसाधार ारिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दि.१३ एप्रिल २०२०, २२/२०२० दि.१५ जुन, २०२०, ३३/२०२० दि.२८ सप्टेंबर, २०२०, १९/२०२० दि.३१ डिसेंबर, २०२० आणि १०/२०२१ दि.२३ जून, २०२१ संयुक्त एमसीए परिपत्रके) आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी, नीएमडी /सीआयआर/पी /२०२०/२४२ दि.९ डिसेंबर, २०२० नसार कोविड-१९ प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या विद्यमान परिस्थिती आणि सदर एमसीए . गरिपत्रकांच्या पढे अविरतपणे कंपनीने ज्यांचे ई-मेल कंपनी/निबंधक व गहस्तांतर प्रतिनिधीकडे (आरटीए) किंवा ठेवीदार सहभागीदाराकडे/ठेवीदाराकडे नोंद्र आहेत अशा सर्व भागधारकांना ई-मेलने टपाल मतदान सचना पाठविल आहे आणि रिमोट ई-वोटिंग प्रणालीने एका ठिकाणाहून सदस्यांची अनुमती, विरोध पत्रव्यवहार घेतले जाईल. टपाल मतदान सूचनेची प्रत प्राप्त करण्यासार्ठ च्या सदस्यांनी अद्यापी त्यांचे ई-मेल नोंद केले नाहीत त्यांना विनंती आहे की. न्यांनी ठेवीदार/ठेवीदार सहभागीदार किंवा कंपनीकडे त्यांचे ई-मेल नोंद करावेत रेमोट ई-वोटिंग सुविधेने मत देण्यास सहभागी होण्याची प्रक्रिया टपाल मतदा मचनेत देण्यात आली आहे.

नदस्यांनी नोंद घ्याबी की, टपाल मतदान सूचना कंपनीच्य www.bajajhealth.com वेबसाइटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाइटवर उपलब्ध आहे.

बजाज हेल्थके अर लिमिटेडकरित

तारीख: १३.०८.२०२१

सही/ कंपनी सचिव

टिळक व्हेंचर्स लिमिटेड करिता

गिरीराज किशोर अग्रवाल

डीआयएन : ००२९०९५९

PBA INFRASTRUCTURE LTD. Regd office: 611/3, V.N.Purav Marg, Chembur, Mumbai - 400 071 Website: www.pbainfra.in Email:pbamumbai@gmail.com info@pbainfra.com; Tel: (022) 61277200/01/02 / Fax: (022) 61277203 / CIN: L45200MH1974PLC017653

Extract of the Unaudited Standalone Financial Results

for the Quarter Ended 30th June, 2021
[In terms of Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015] Rs in Lakhs

		Quarter	Quarter	Quarter	Year
sr. l	Dantianiana	Ended	Ended	Ended	Ended
Vo.	Particulars	30.06.2021	30.06.2020	31.03.2021	31.03.2021
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	Total Income From Operations	355.66	286.91	611.22	2,006.31
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,				
	Exceptional and/or Extraordinary items)	(61.66)	(99.76)	(14.22)	(31.07)
3	Net Profit / (Loss) for the period before tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	-	-	(153.23)	(153.23)
4	Net Profit / (Loss) for the period after tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(61.66)	(99.76)	139.01	122.17
5	Total Comprehensive Income for the period				
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)				0000 000 0000
	and Other Comprehensive Income (after tax)]			(21.53)	(21.53)
6	Equity Share Capital	1,350.06	1,350.06	1,350.06	1,350.06
7	Reserves (excluding Revaluation Reserve as				
	shown in the Balance Sheet of previous year)				170.83
8					
	(before and after extraordinary items)				
	(Face value of Rs. 10/- each)				
	(a) Basic (Rs.)	(0.46)	(0.74)	1.39	1.11
	(b) Diluted (Rs.)	(0.46)	(0.74)	1.39	1.11
٧c	tes:				

- The above results have been reviewed by Audit Committee and Approved by the Board of Directors at their meeting held on 13.08.2021 The above is an extract of the detailed format of the Results for Quarter Ended Ended as on 30th
- June, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2021 is available on the stock exchange websites

For and on behalf of the Board of Directors

Place : Mumbai

Narain P. Belan Managing Director DIN: 02395693

JUMBO FINANCE LIMITED CIN: L65990MH1984PLC032766

red Office: 805,8th Floor 'A' Wing,Corporate Avenue,Sonawala Road,Goregaon(East),Mumbal-Telefax:022-26856703,#email id: jumbofin@hotmail.com, # website: www.jumbofinance.co.in EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE,

Sr. No.		Quarte	Year Ended	
	Particulars	30.09.2021 (UnAudited)	30.06.2020 (UnAudited)	31.03.2021 (Audited)
1	Income from operations (net)	21.26	30.66	361.0
2	Other Income	45.13	(251.08)	(37.65
3	Net profit/(Loss) for the period from ordinary activities (before tax, exceptional and/or extraordinary items)	14.99	(256.88)	5.00
4	Net profit/(Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	14.99	(256.88)	(5.03
5	Net profit/(Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	14.09	(256.88)	6.1
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax)			
- 1	and other Comprehensive Income (after tax)	81.37	(208.92)	615.6
7	Equity Share Capital (Face value per share Rs. 10/-)	487.68	487.68	487.6
8	Reserves excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of the previous year*	_	-	000000000
9	Earnings Per Share (of Rs. 10 each) (for continuing and discontinued operations)			
	- Basic	1.67	(4.28)	12.6
- 1	- Diluted	1.67	(4.28)	12.6

Ventura

Date: 13th August , 2021

Ventura Textiles Limited

Regd Office: 121, Midas, Sahar Plaza, J.B.Nagar, Andheri (East), Mumbai 400 059. Tel.: 022 -2834 4453 • CIN: L21091MH1970PLC014865; Website :www. venturatextiles.com • email: mkt2@venturatextiles.com

For and on behalf of Board of Diract

Chairman and Managing Director

EXTRACT OF STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2021

Sr.		Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
No.	Particulars	30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021
Ш		(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Audited)
1	Total Income from Operations (net)	-	-	-	-
2	Net Profit / (Loss) from Ordinary activities after tax	(82.62)	(336.88)	(48.90)	(495.73)
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(82.62)	(336.88)	(48.90)	(495.73)
4	Total Comprehensive Income for the Period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	-		-	-
5	Paid-up equity share capital (Face value of Rs.10/- each)	1,945.32	1,945.32	1,945.32	1,945.32
6	Reserve Excluding Revaluation Reserves (As per audited balance sheet of previous accounting year)	-	-	-	-
7	Earning Per Share (EPS)				
	Basic and diluted EPS before Extraordinary items for the period, for the year to date and for the previous year	(0.42)	(1.73)	(0.25)	(2.55)
	b) Basic and diluted EPS after Extaordinary items for the period, for the year to date and for the previous year	(0.42)	(1.73)	(0.25)	(2.55)

- The above is an extract of the detailed format of results for Quarter Ended on June 30, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange website, www.bseindia.com and on the Company's website
- The above results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors in its meeting held on 13th August, 2021.
- Figures of the previous periods have been re-grouped and / or re-cast, wherever considered necessary to conform to the groupings of the current period.

On behalf of the Board of Directors

Date: 13th August, 2021

Chairman & Managing Director

SARASWATI COMMERCIAL (INDIA) LIMITED

CIN: L51909MH1983PLC166605

Regd. Office: 209-210, Arcadia Building, 195, Nariman Point, Mumbai - 400 021 Tel.: 022-40198600, Fax: 022-40198650; Website: www.saraswaticommercial.com; Email: saraswati.investor@gcvl.in

Statement of Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter ended June 30, 2021

Standalone

(Rs. In Lakhs except Sr.no 7) Consolidated

þ	No	Particulars Particulars		Quarter ende	ed	Year ended	Quarter ended			Year ended
			June 30, 2021 (Unaudited)	March 31, 2021 (Audited)	June 30, 2020 (Unaudited)	March 31, 2021 (Audited)	June 30, 2021 (Unaudited)	March 31, 2021 (Audited)	June 30, 2020 (Unaudited)	March 31, 2021 (Audited)
	1)	Total Income	2,017.53	(421.68)	840.11	2,802.72	2,017.47	(421.68)	840.11	2,802.71
E	2)	Net profit/ (Loss) for the period before Tax #	1,957.10	(491.61)	778.68	2,490.40	1,956.89	(492.11)	778.54	2,489.00
E	3)	Net profit/ (Loss) for the period after Tax #	1,590.77	93.90	387.39	2,133.59	1,590.56	95.63	385.02	2,132.19
	4)	Total Comprehensive income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	3,571.42	7,184.19	1,632.01	12,037.47	3,571.21	7,511.91	1,629.64	12,362.06
Į	5)	Equity Share Capital (Face value of Rs 10/- each)	102.99	100.09	100.09	100.09	102.99	100.09	100.09	100.09
	6)	Reserves (excluding Revaluation Reserves as per Balance sheet of previous year)				27,492.72				27,816.38
ľ	7)	Earning per Share (of Rs 10/- each)								
ı		(a) Basic (not annualised)	155.76	9.38	38.70	213.16*	155.74	9.49	38.47	213.07*
L		(b) Diluted (not annualised)	155.76	9.38	38.70	213.16*	155.74	9.49	38.47	213.07*
#	T	he Company does not have Exceptional / Extra	ordinary ite	ms to rep	ort for the a	bove period:	s.			

1) The above unaudited financial results for the quarter ended June 30, 2021 have been reviewed by the Audit committee and on its recommendation have been approved by the Board of directors at its meeting held on August 13, 2021.

2) The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended June 30, 2021 filed with the Stock Exchanges under the Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulation, 2015, as amended. The full format of the said 'Financial Results' are available on the website of Stock Exchange "www.bseindia.com." and on Company's website "www.saraswaticommercial.com."

For and on behalf of the Board of Directors

Ritesh Zaveri Director DIN: 00054741

ODYSSEY CORPORATION LIMITED CIN:L67190MH1995PLC085403

Registered Office: 102, Haridarshan Building, Bhogilal Phadia Road, Kandivali (West), Mumbai, Maharashtra, 400067

Telephone No: 022-26241111,, Email Id: odysseycl9999@gmail.com

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UN-AUDITED RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 30" JUNE, 2021								
						(Rs. In La	cs except pe	r value share)
PARTICULARS		STANI	DALONE					
		Quarter End	led	Year Ended	C	luarter Ende	ıd	Year Ended
	30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021	30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(unaudited)	(Audited)
Total Income from Operations	2274.1	1672.78	0	1892.91	2274.1	1672.78	0	1892.91
Other Income	124.07	660.35	87.73	924.98	124.07	660.35	87.73	924.98
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	287.99	662.75	71.55	867.85	286.93	660.27	71.33	851.44
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	287.99	662.75	71.55	867.85	286.93	660.27	71.33	851.44
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	288.01	473.09	71.79	648.50	286.75	470.14	71.54	628.88
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	285.96	479.80	71.87	655.41	284.70	476.85	71.62	635.79
Equity Share Capital (Face Value of Rs. 5/- per share)	1969.71	1969.71	1969.71	1969.71	1969.71	1969.71	1969.71	1969.71
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	0	0	0	4770.55	0	0	0	4267.47
Earnings Per Share(of Rs. 5/- each) (for continuing and discontinuing Operations.								
1. Basic:	0.73	1.21	0.18	1.65	0.73	1.18	0.18	1.60
2. Diluted:	0.73	1.21	0.18	1.65	0.73	1.18	0.18	1.60

Notes: -

Date: 12.08.2021

1) The Above Financial results for the quarter ended 30th June, 2021 have been prepared in accordance with the applicable indian accounting standard (Ind AS) notified by the Ministry of Affairs.

2) The above Financial Results were reviewed by the Audit Committee and Approved by the Board of Directors at their respective Meeting held on 12th August 2021 3) the auditors of the company have carried out a "Limited Review" of the financial results for the Quarter ended 30th June, 2021 in terms of Regulation 33 of the SEBI (LODR)

Regulations, 2015 and have expressed their unqualified opinion. 4). Previous year's figures are re-grouped, re-classified wherever necessary

5) The Company operates in single segment.

For Odyssey Corporation Limited Mr. Hiten Ramnikial Mehta (Director)